



महाराष्ट्र शासन राजपत्र

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ११ वे, राजपत्र क्र. २०] गुरुवार ते बुधवार, ॲगस्ट ७-१३, २०२५ : श्रावण १६-२२, शके १९४७ [किंमत : ०.०० रुपये

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ-छत्रपती संभाजीनगर विभागीय पुरवणी

(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्याव्यतिरिक्त केवळ छत्रपती संभाजीनगर विभागाशी संबंधित असलेले व महाराष्ट्र नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, जिल्हा नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना)

टीप :-प्रत्येक अधिसूचनेच्या आधी मधोमध जे ठळक आकडे छापलेले आहेत ते ह्या साप्ताहिक राजपत्रात छापलेल्या अधिसूचनांचे अनुक्रमांक आहेत.

१

मुख्याधिकारी नगर परिषद उदगीर, जि. लातूर यांजकडून

अधिसूचना

जा. क्र. २०२५/नपउ/आस्था/कावि-१९२०.— “महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५” चा महाराष्ट्र, अध्यादेश क्र. ५ च्या कलम ३ अन्वये नगरपरिषद उदगीर, जि. लातूर अंतर्गत नागरिकांना पुरवण्यात येणा-या एकुण ६४ लोकसेवाची सूची, आवश्यक कागदपत्रे, शुल्क, नियत कालमर्यादा, पद निर्देशित अधिकारी, प्रथम अपिलीय अधिकारी आणि द्वितीय अपील प्राधिकारी या बाबी खालील परिशिष्टामध्ये नमूद केल्या प्रमाणे अधिसुचित करीत आहे.

जन्म मृत्यु विभाग

परिशिष्ट

अ.क्र.	लोकसेवाची सूची	आवश्यक कागदपत्र	शुल्क	नियतकाल मर्यादा	पदनिर्देशक अधिकारी	प्रथम अपिलीय अधिकारी	द्वितीय अपिलीय प्राधिकारी
१	२	३	४	५	६	७	८
१	जन्म प्रमाणपत्र देणे	विहित नमुन्यातील अर्ज	नगर पालिका स्तरावर निश्चित केलेले दर	३ दिवस	जन्म व मृत्यु नोंदवणी अधिनियम १९६९ अन्वये प्राधिकृत अधिकारी (संबंधित विभाग प्रमुख)	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
२	मृत्यु प्रमाणपत्र देणे	विहित नमुन्यातील अर्ज	नगर पालिका स्तरावर निश्चित केलेले दर	३ दिवस	जन्म व मृत्यु नोंदवणी अधिनियम १९६९ अन्वये प्राधिकृत अधिकारी (संबंधित विभाग प्रमुख)	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी

मालमता कर विभाग

अ .क्र.	लोकसेवांची सूची	आवश्यक कागदपत्र	शुल्क	नियतकाल मर्यादा	पदनिर्देशक अधिकारी	प्रथम अपिलीय अधिकारी	द्वितीय अपिलीय प्राधिकारी
१	२	३	४	५	६	७	८
१	मालमता कर उतारा देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाबी नसल्याचा दाखला	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	३ दिवस	कर अधिकारी	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
२	थकबाबी नसल्याचा दाखला देणे	विहित नमुन्यातील अर्ज	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	३ दिवस	कर अधिकारी	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
३	अ) दस्ता ऐवजाच्या आधारे मालमता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाबी नसल्याचा दाखला ३. दस्तऐवजाची प्रत / (नोंदणीकृत घरेदी खत/बक्षीस पत्र/वाटणीपत्र व इतर	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर अधिकारी	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
	ब) वारसा हक्काने मालमता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाबी नसल्याचा दाखला ३. वारसा हक्क प्रमाणपत्र	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर अधिकारी	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
४	नव्याने कर आकारणी	१. विहित नमुन्यातील अर्ज २. भोगवता प्रमाणपत्र	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर अधिकारी	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
५	पुनःकर आकारणी	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर अधिकारी	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी

अ.क्र.	लोकसेवाची सूची	आवश्यक कागदपत्र	शुल्क	नियतकाल मर्यादा	पदनिवेशक अधिकारी	प्रथम अपेलीय अधिकारी	द्वितीय अपेलीय प्राधिकारी
१	२	३	४	५	६	७	८
६	कराची मागाणी पत्र तयार करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज. २. थकबाबी नसल्याचा दाखला.	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	३ दिवस	कर अधिकारी	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
७	करमाफी मिळणे	१. विहित नमुन्यातील अर्ज. २. थकबाबी नसल्याचा दाखला.	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	७ दिवस	कर अधिकारी	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
८	रहिवास नसलेल्या मालमतांना करात सुट मिळणे	१. विहित नमुन्यातील अर्ज. २. थकबाबी नसल्याचा दाखला.	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर अधिकारी	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
९	स्वयंमुल्यांकन	१. विहित नमुन्यातील अर्ज.	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर अधिकारी	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
१०	आक्षेप नोंदविणे	१. विहित नमुन्यातील अर्ज. २. थकबाबी नसल्याचा दाखला.	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर अधिकारी	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
११	उप विभागामध्ये मालमता विभाजन	१. विहित नमुन्यातील अर्ज. २. थकबाबी नसल्याचा दाखला. ३. मालकी हककाची कागदपत्रे (खरेदीखत, वाटणीपत्र, बरिस्पत्र इत्यादी)	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर अधिकारी	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
१२	मालमता पाडणे व पुनर्बांधणी कर आकारणी	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाबी नसल्याचा दाखला.	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर अधिकारी	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी

पाणीपुरवठा विभाग

अ.क्र.	लोकसेवांची सूची	आवश्यक कागदपत्र	शुल्क	नियतकाल मर्यादा	पदनिर्देशक अधिकारी	प्रथम अपिलीय अधिकारी	द्वितीय अपिलीय प्राधिकारी
१	२	३	४	५	६	७	८
१	नविन नळ जोडणी	१. विहित नमुन्यातील अर्ज २. मालकी हक्क कागदपत्रे ३. थकबाबी नसल्याचा दाखला.	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
२	मालकी हक्कात बदल करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. मालकी हक्क कागदपत्रे ३. थकबाबी नसल्याचा दाखला.	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	७ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
३	नळ जोडणी आकारामध्ये बदल करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाबी नसल्याचा दाखला.	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
४	तात्पुरते/कायम खरुफी नळजोडणी खंडीत करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाबी नसल्याचा दाखला.	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	७ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
५	पुनःजोडणी करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाबी नसल्याचा दाखला.	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
६	वापरामध्ये बदल करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाबी नसल्याचा दाखला.	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
७	पाणी देयक तथार करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	३ दिवस	कर अधिकारी	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी

१	२	३	४	५	६	७	८
८	प्लंबर परवाना	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नस्त्याचा दाखला.	नगरपालिका स्तरावर निशित केलेले दर	१५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
९	प्लंबर परवाना नुस्तीकरण करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. ऐक्षणिक आहेबाब्ये प्रमाणपत्र ३. थकबाकी नस्त्याचा दाखला.	नगरपालिका स्तरावर निशित केलेले दर	१५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
१०	थकबाकी नस्त्याचा दाखला	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपालिका स्तरावर निशित केलेले दर	३ दिवस	कर अधिकार	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
११	नाडुरस्त मिटर तक्रार करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपालिका स्तरावर निशित केलेले दर	७ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
१२	अनधिकृत नळ जोडणी तक्रार	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपालिका स्तरावर निशित केलेले दर	७ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
१३	पाण्याची दबाव क्षमता तक्रार	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपालिका स्तरावर निशित केलेले दर	३ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
१४	पाण्याची गुणवत्ता तक्रार	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपालिका स्तरावर निशित केलेले दर	३ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
१५	पाणी उपसा करणेमार्टी केंट्रीय भुजल सर्वेक्षण विभाग (अथवा इतर संबंधित विभाग) याचे ना- हरकत प्रमाणपत्राकरिता नागरी रथानीक स्वराज्य संघेचे पाणी अनुपलळ्याता प्रमाणपत्र देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. नगर परिषदेती कोणीही थकबाकी नस्त्याचे प्रमाणपत्र ३. ना-हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर भोगवटा प्रमाणपत्र घेणे बाबतचे व पर्जन्य जल पुनर्भरण करणेबाबतचे प्रतिज्ञापत्र ४. शासनाद्वारे वेळेवेळी विहीत केली जाणील अशी इतर आवश्यक कागदपत्रे	नगरपालिका स्तरावर निशित केलेले दर	३० दिवस	पाणीपुरवठा अभियंता	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी

प्रवाना ना-हरकत विभाग

अ.क्र.	लोकसेवांची सूची	आवश्यक कागदपत्र	शुल्क	नियतकाल मर्यादा	पदनिर्देशक अधिकारी	प्रथम अपिलीय अधिकारी	द्वितीय अपिलीय प्राधिकारी
१	२	३	४	५	६	७	८
१	व्यापार/व्यवसाय/साठा करण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र मिळणे	१. योग्य प्रकारे भरलेले अर्ज २. रस्ता पुनर्थापन करार	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	७ दिवस	कार्यालय अधिकारी	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
२	मंडपासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देणे	१. योग्य प्रकारे भरलेले अर्ज २. रस्ता पुनर्थापन करार	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	७ दिवस	कार्यालय अधिकारी	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
३	नविन प्रवाना मिळणे प्रमाणपत्र मिळणे	१. ओळखपत्र २. लौजडीड/लिंगल आँकुपुंसी डॉक्युमेंट ३. योग्य प्रकारे भरलेले अर्ज ४. कोणतीही थकबाबी नसल्याचे प्रमाणपत्र	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कार्यालय अधिकारी	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
४	प्रवान्याचे नुतनीकरण	१. योग्य प्रकारे भरलेले अर्ज २. कोणतीही थकबाबी नसल्याचे प्रमाणपत्र	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कार्यालय अधिकारी	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
५	प्रवाना हस्तांतरण	१. योग्य प्रकारे भरलेले अर्ज २. कोणतीही थकबाबी नसल्याचे प्रमाणपत्र	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कार्यालय अधिकारी	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
६	प्रवाना दुर्घाय प्रत	१. योग्य प्रकारे भरलेले अर्ज २. कोणतीही थकबाबी नसल्याचे प्रमाणपत्र	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कार्यालय अधिकारी	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
७	व्यापासायाचे नाव बदलणे	१. योग्य प्रकारे भरलेले अर्ज २. कोणतीही थकबाबी नसल्याचे प्रमाणपत्र	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कार्यालय अधिकारी	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी

१	२	३	४	५	६	७	८
९	१०	११	१२	१३	१४	१५	१६
८	व्यवसाय बदलने	१. योग्य प्रकारे भरलेले अर्ज २. कोणतीही थकबाबी नसल्याचे प्रमाणपत्र	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कार्यालय अधिकारी	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
९	परवाना / भागीदाराचे नाव बदलने	१. योग्य प्रकारे भरलेले अर्ज २. कोणतीही थकबाबी नसल्याचे प्रमाणपत्र	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कार्यालय अधिकारी	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
१०	भागीदारांच्या संख्येत बदल (वाढ/कमी)	१. योग्य प्रकारे भरलेले अर्ज	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कार्यालय अधिकारी	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
११	परवाना रद्द करणे	१. योग्य प्रकारे भरलेले अर्ज	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कार्यालय अधिकारी	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
१२	कालबाब्ड परवानासाठी नुतनीकरण सुचना	१. योग्य प्रकारे भरलेले अर्ज २. कोणतीही थकबाबी नसल्याचा प्रमाणपत्र	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कार्यालय अधिकारी	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
१३	जाहिरात परवाना/आकाशचिन्ह परवाना - (Signature License) नवीन परवाना व नुतनीकरण	१. विहित नमुन्यातील अर्ज २. कोणतीही थकबाबी नसल्याचा प्रमाणपत्र	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कार्यालय अधिकारी	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
१४	सिनेमा चित्रीकरण परवाना (Movie shooting license) नवीन परवाना व नुतनीकरण	१. विहित नमुन्यातील अर्ज २. कोणतीही थकबाबी नसल्याचा प्रमाणपत्र	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कार्यालय अधिकारी	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
१५	व्यवसाय परवाना स्वयं-नुतनीकरण (ऑटो रिन्युअल) (Auto renewal of Trade)	१. विहित नमुन्यातील अर्ज २. कोणतीही थकबाबी नसल्याचा प्रमाणपत्र	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कार्यालय अधिकारी	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी

१	२	३	४	५	६	७	८
९६	लॉटिंग हाऊस परवाना देणे	१. विहित नमुचातील अर्ज २. शासन वेळेवेळी विहीत करील अशी इतर आवश्यक कागदप्रवे	शासनाचे सुवना नुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क	३० दिवस	मुख्याधिकारी	मा. जिल्हा सह आयुक्त	मा. विभागीय सह आयुक्त (नगरपरिषद प्रशासन)
९७	लॉटिंग हाऊस परवाना नुत्रीकरण करणे	१. विहित नमुचातील अर्ज २. शासन वेळेवेळी विहीत करील अशी इतर आवश्यक कागदप्रवे	शासनाचे सुवना नुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क	३० दिवस	मुख्याधिकारी	मा. जिल्हा सह आयुक्त	मा. विभागीय सह आयुक्त (नगरपरिषद प्रशासन)
९८	मंगल कार्यालय/सभागृह वरोर परवाना देणे.	१. विहित नमुचातील अर्ज २. शासन वेळेवेळी विहीत करील अशी इतर आवश्यक कागदप्रवे	शासनाचे सुवना नुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क	३० दिवस	मुख्याधिकारी	मा. जिल्हा सह आयुक्त	मा. विभागीय सह आयुक्त (नगरपरिषद प्रशासन)
९९	मंगल कार्यालय/सभागृह वरोर परवान्याचे नुत्रीकरण करणे.	१. विहित नमुचातील अर्ज २. शासन वेळेवेळी विहीत करील अशी इतर आवश्यक कागदप्रवे	शासनाचे सुवना नुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क	३० दिवस	मुख्याधिकारी	मा. जिल्हा सह आयुक्त	मा. विभागीय सह आयुक्त (नगरपरिषद प्रशासन)
१०	फेरीवाले नोंदवणी प्रमाणपत्र देणे	१. विहित नमुचातील अर्ज २. शासन वेळेवेळी विहीत करील अशी इतर आवश्यक कागदप्रवे	शासनाचे सुवना नुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क	१५ दिवस	मुख्याधिकारी	मा. जिल्हा सह आयुक्त	मा. विभागीय सह आयुक्त (नगरपरिषद प्रशासन)

नगर रचना विभाग

अ.क्र.	लोकसेवांची सूची	आवश्यक कागदपत्र	शुल्क	नियतकाल मर्यादा	पदनिर्देशक अधिकारी	प्रथम अपिलीय अधिकारी	द्वितीय अपिलीय प्राधिकारी
१	२	३	४	५	६	७	८
१	झोन दाखला देणे नाहरकत प्रमाणपत्र मिळणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. ७/१२ उतारा/सिटी सड्डे उतारा ३. मोजणी नकाशा/सिटी सड्डे नकाशा	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	७ दिवस	रचना सहायक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
२	भाग नकाशा देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. ७/१२ उतारा/सिटी सड्डे उतारा ३. मोजणी नकाशा/सिटी सड्डे नकाशा	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	३ दिवस	रचना सहायक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
३	बांधकाम प्रवाना देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. वारस्तुविशारदाचा दाखला ३. मालकी हककाची कागदपत्रे ४. बांधकाम आराखडा नकाशा ५ प्रती ५. मोजणी नकाशा ६. मंजुर रेखांकनाची प्रत	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	६० दिवस	रचना सहायक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
४	जोते प्रमाणपत्र देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	रचना सहायक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
५	भोगवटा प्रमाणपत्र	१. विहित नमुन्यातील अर्ज २. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र ३. जोते प्रमाणपत्र ४. घरमालक/वारस्तुविशारद यांचे पुर्णत्वाचे स्वयंघोषणापत्र	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	३० दिवस	रचना सहायक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी

१	२	३	४	५	६	७	८
९	१०	११	१२	१३	१४	१५	१६
८	भूमिगत दुर संचार वाहिनी (ऑप्टीकल फायबर केबल) टाकण्याकरीता परवानगा देणे (Permission for establishment underground cable infrastructure (optical fiber cable))	१. विहित नमुन्यातील अर्ज २. नगरपालिकास विभाग शासन २०२१/ C.R.242/UD-20 दि. १९/१२/२०२२ मधील Schedule-III तुसार आवश्यक कागदपत्रे ३. शासनाद्वारे वेळोवेळी विहीत करील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपालिकास विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२१/C.R.242/UD-20 दि. १९/१२/२०२२ मधील Schedule-III तुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले दर	शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२१/C.R.242/UD-20 दि. १९/१२/२०२२ मधील Schedule-III तुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले दर	मुख्याधिकारी	मा. जिल्हा सह आयुक्त	मा. विभागीय सह आयुक्त (नगरपालिका प्रशासन)
९	मोबाईल टॉवर परवाना (Mobile Tower Approval) (Ground base tower and rooftop tower)	१. विहित नमुन्यातील अर्ज २. माहिती तेत्रज्ञान यांनी दिलेला परवाना ३. संबंधित इमारतीच्या मालकी हक्काचा पुरावा ४. वैध भाडेकरारनामा ५. स्थळाचा नकाशा (१:१०००) ६. ज्या इमारतीवर टॉवर उभारायचा आहे त्याचा वैध भोगवट प्रमाणपत्र ७. संबंधित इमारतीच्या/जमीनीच्या मालकाचे ना-हरफकर प्रमाणपत्र ८. सक्षम प्राधिका-याचे अभिनाशामन ना-हरकत दाखला ९. समक्ष प्राधिका-याचे संरचनात्मक स्थिरता प्रमाणपत्र १०. पर्यावरण विभागाची ना-हरकत ११. संबंधित नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-देय प्रमाणपत्र १२. शासना वेळोवेळी निश्चित करेल असे इतर आवश्यक परवाने/दस्तऐवज	शासनाने विहीत केलेले व नगरपालिका/नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	६० दिवस	रचना सहायक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी

वांधकाम विभाग

अ.क्र.	लोकसेवांची सूची	आवश्यक कागदपत्र	शुल्क	नियतकाल मर्यादा	पदनिर्देशक अधिकारी	प्रथम अपिलीय अधिकारी	द्वितीय अपिलीय प्राधिकारी
१	२	३	४	५	६	७	८
१	एस्ता खोदाई परवाना देणे (To Grant road cutting permission)	१. विहित नमुन्यातील अर्ज २. न.प. ची कोणतीही थकबाबी नसल्याचे नवीन परवाना व नुतनीकरण	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर प्रमाणपत्र	३० दिवस	नगर अधिकारी (स्थापत्य)	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
२	रस्त्यावरील छड्डे बुजविणे	१. पुराव्यासह अर्ज उदा. जीओ टँग केलेले फोटो इत्यादी	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	५ दिवस	विभाग प्रमुख	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
३	गटारावरील झाकणे सुस्थितीत ठेवणे.	१. पुराव्यासह अर्ज उदा. जीओ टँग केलेले फोटो इत्यादी	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	५ दिवस	विभाग प्रमुख	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी
४	जलनिस्पारण जोडणी देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. जागा मालकाचे कागदपत्रे ३. थकबाबी नसल्याचा दाखला	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कनिंद अधिकारी (स्थापत्य)	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी

आरोग्य विभाग

अ.क्र.	लोकसेवाची सूची	आवश्यक कागदपत्र	शुल्क	नियतकाल मर्यादा	पदनिर्देशक अधिकारी	प्रथम अपीलीय अधिकारी	द्वितीय अपीलीय प्राधिकारी	
१	२	३	४	५	६	७	८	
१	महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण आणि संवर्धन अधिनियम १९७५ मधील कलम ८ मधील तरटुदीनुसार वृक्ष तोड परवानगी देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. शासनाद्वारे वेळोवेळी विहीत केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	४५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	मुख्याधिकारी	संबंधित नियोजन प्राधिकाराकडील वृक्ष प्राधिकरण	
२	शहरात स्वच्छता ठेवणे	१. पुराव्यासह अर्ज उदा. जीओ टॅग केलेले फोटो इत्यादी	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	१ दिवस	विभाग प्रमुख	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी	
३	राज्याचा खाद्य प्रवान्याकरिता नागरिक स्वराज्य संस्थेचे नाहरकरत प्रमाणपत्र देणे (To issue NOC from Municipality or other Local body for state license for food Business)	१. विहित नमुन्यातील अर्ज २. संबंधित न.प. ची कोणतीही थकाबाबीकी नसल्याचे प्रमाणपत्र ३. ज्या इमारतीत सदर आरथापना/ करखाना होणार आहे त्या इमारतीवै भोगवटा प्रमाणपत्र आणि सद रच्या मालकी हक्काबाबती कागदपत्रे. ४. शासनाद्वारे वेळोवेळी विहीत केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर	३० दिवस	स्वच्छता निरिक्षक	उपमुख्याधिकारी	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी

१	२	३	४	५	६	७	८
४	खाद्य नोंदणी प्रमाणपत्राकरिता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे आरोग्यविषयक ना-हरकत प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्जे २. संबंधित न.प. ची कोणतीही थकबाबी नसल्याचे प्रमाणपत्र ३. ज्या इमारतीत सदर आस्थापना/कारखाना होणार आहे त्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी हक्काबाबती कागदपत्रे.	नागरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर ३० दिवस	स्वच्छता निरिक्षक	उपमुख्याधिकारी	मुख्याधिकारी	(To issue health NOC by Municipality /panchayat for food Registration Certificate)

(सोमनाथ जाधव),
मुख्याधिकारी,
नगर परिषद उद्गीर.